## RISHI TECHTEX LIMITED



12.10.2020

Registered Office: 612, Veena Killedar Industrial Estate, 10-14, Pais Street, Byculla (W), Mumbai - 400 011.

Tel. No.: 022-23075677, 23074897 Fax: 91 (22) 23080022 E-mail: info@rishitechtex.com

Website: www.rishitechtex.com CIN - L28129MH1984PLC032008

The Dy. General Manager,
Corporate Relations Department
Stock Exchange,
Mumbai

Ref: Script Code-523021

ISIN: INE989D01010

<u>Sub: Newspaper Advertisement of Notice of 36<sup>th</sup> Annual General Meeting- E-Voting Information & Book Closure</u>

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the cuttings of Newspaper advertisement of Notice of 36<sup>th</sup> Annual General Meeting- E-Voting Information & Book Closure published in Business Standard in English language and Navakaal in Marathi language on 12.10.2020.

The copy of the same is also available on the website of the Company www.rishitechtex.com

This is for your information and record. The disclosure is made pursuant to Regulation

30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking You

Yours faithfully

For Rishi Techtex Limited

**Gauri Gangal** 

**Company Secretary** 

**Daman Factory :** Survey No. 381, Zari Causeway Road, Kachigam Road, Daman - 396 210. Tel. 0260-2241949, 2241936 Fax: 0260-2241665

# Blackstone seeks clarity on Reliance-Future deal

Fate of PE firm's ₹1,750 – crore investment remains uncertain

**DEV CHATTERJEE & PEERZADA ABRAR** Mumbai, 11 October

lobal financial power-Blackstone Group has sought clarity from the Future Group on the fate of its ₹1,750-crore investment in Future Lifestyle Fashions and its holding company, Ryka Commercial Ventures (RCVPL), last year.

The US-based private equity firm pumped in ₹545 crore for picking 6 per cent stake in Future Lifestyle Fashions in July 2019, and spent ₹1,205 crore in the debt instruments issued by RCVPL.

The Future Group has appointed JM Financial to talk to all its investors, including Blackstone, and make them believe that its transaction with Reliance Retail is in the best interests of all stakeholders.

In August, the Future Group had announced a lifetransaction with Reliance Retail, under which it agreed to transfer all its assets to the latter. According to the plan, all Future Group listed entities would be Future merged into Enterprises. Once the merger is over, the entire retail business, including wholesale and logistics, were to be hived off and sold to Reliance Industries (RIL) for ₹24,700 crore. The shareholders of all the listed companies were to be issued shares in the new merged entity.

Blackstone spokesperson declined to comment, but insiders said the firm was not happy that its investment is set to see a significant erosion in such less time.

The objection from



#### **BLACKSTONE INVESTMENTS IN FUTURE**

Entity Amt (₹ cr) Instrument

ment, it may also have to take

a huge haircut on its debt

instruments," a banker said,

before investing in Future. If

now referred to the National

the banker said.

"They (the foreign inves-

asking not to be identified.

July 29,'19	RCVPL	545	Sale of 6% in FLF*
July 29,'19	RCVPL	600	Debt
September 30,'19	RCVPL	605	Debt
*Future Lifestyle Fashions			Source: Companies, reports
Amazon objecting to the deal, as the fate of its investment in Future Coupons —		loans to other lenders. "Blackstone is not only sitting on a huge mark-to-mar-	

ment in Future Coupons the holding company of ket loss on its Future Future Retail — is also uncer- Lifestyle Fashions investtain and will see a huge erosion. According to some reports, Amazon has already approached the Singapore International Arbitration Centre over the issue.

Bankers said Blackstone was in the same boat as Amazon and followed the Future Group companies are same model of investing in the holding companies of Kishore Biyani, which in turn, held stake in listed entities.

The funds raised from Blackstone comes within both companies were used by days of global retail giant Biyani to pay part of group deal for all and Indian

the company's stores being shuttered across India. The group, which runs several formats of organised retail chains including Big Bazaar, Nilgiris, and Food Bazaar, had to dial RIL for a rescue deal after it started default-

various Future Group companies such as Future Retail, Future Consumer, Future Supply Chain Solutions, Future Lifestyle Fashions, and Future Market Networks tors) should question the due will first merge into Future diligence done by them Enterprises. After the transaction with RIL, Future Enterprises will retain few manufacturing and distribu-Company Law Tribunal, tion of FMCG goods apart these investors will not get from its insurance joint venany returns and will have to tures with Generali and venwait for years in litigation," tures with NTC Mills.

ing on loans since March.

According to the plan,

lenders are supporting it. The

Future Group has blamed the

slowing economy and the

pandemic, which resulted in

The RIL deal is a win-win (With inputs from Raghavendra

# Vedanta meet today to chalk out next course of action

#### Debt restructuring may be on agenda

SAMIE MODAK & ADITI DIVEKAR Mumbai, 11 October

Vedanta Resources founder Anil Agarwal and the management committee of Vedanta Limited are scheduled to meet on Monday to discuss the next course of action, after Agarwal failed to delist the latter on Friday.

"A web conference has been scheduled between the management of Vedanta (Limited) and promoters of the company tomorrow (Monday) to discuss the next course of action. This is not going to be a board meeting," Sunil Duggal, chief executive officer (CEO) at Vedanta Limited told Business Standard, without divulging the

agenda of the meeting. Meanwhile, sources close to the development said restructuring of the existing debt at Vedanta Limited could be on the agenda of the meeting.

As on June 30, 2020, Vedanta Limited had a consolidated net debt of ₹58,600  $crore\ of\ which\ only\ 13\ per\ cent\ is\ in\ foreign$ 

Besides, as retail investors faced technical glitches on Friday and were unable to submit their bids, the scheduled meeting could also mull approaching the regulator to seek an extension, they said.

"The main reason for delisting was to get access to cash at Cairn India and Hindustan Zinc, which would allow Vedanta to lower its debt. With the delisting attempt having failed, the company will have to focus back on the debt reduction strategy," said a senior analyst with a rating agency.

Failure to delist Vedanta is likely to put further pressure on the finances of parent Vedanta Resources as the company is said to have arranged a \$3.25 billion loan to fund the delisting. Part of this amount was parked in an escrow account, in accordance with the regulations.

"Funds raised for delisting will surely be an additional burden for Vedanta Resources. It is a difficult situation for the company," said the analyst.

The failed delisting is the latest episode of discord between the London-based commodity conglomerate and institutional investors, particularly Life Insurance Corporation (LIC).



'A WEB CONFERENCE HAS BEEN SCHEDULED BETWEEN THE MANAGEMENT OF VEDANTA (LIMITED) AND PROMOTERS OF THE COMPANY TOMORROW (MONDAY) TO DISCUSS THE NEXT COURSE OF ACTION. THIS IS NOT GOING TO BE A BOARD MEETING'

SUNIL DUGGAL, chief executive officer, Vedanta Limited

involving core mining assets; proposal to minority shareholders. merge Sterlite Industries, Sesa Goa and three other unlisted group firms in 2012; discord over Cairn India's decision to extend \$1.25-billion loan to promoters in 2014; and the latest being delay in passing on dividend from Hindustan Zinc to Vedanta Limited shareholders.

Also, this is not the first time that Vedanta Resources failed in delisting. In 2001, the company's attempt to delist Sterile Industries through a buyback offer had fallen through.

Meanwhile, on Friday, the reverse book building (RBB) that concluded, got only 1.25 billion bids against the minimum 1.34 billion required. Earlier, trends showed the group had crossed the line with 1.37 billion bids. However, nearly 120 million bids intriguingly got cancelled.

Even if Vedanta would have got the minimum bids, the most likely discovered price would have been ₹320 — the price at which LIC, which holds 6.4 per cent stake, is said to have tendered its shares.

It would have been improbable that Agarwal would have accepted that price nearly 4x of the book value — but at least he would have had another shot by exercising the option to make a counter offer.

Deven Choksey, managing director, KRChoksey Investment Managers, said Some of the group's run-ins with share- the delisting failed as it was done to largely holders include the 2008 restructuring benefit the promoters at the expense of

'The delisting would have succeeded if it was a win-win. However, the promoters would have gained more from it. They would have got to corner the entire dividend from cash-generating machines Cairn India and Hindustan Zinc, Also, the impairment of assets to bring down the book value didn't go down well with the shareholders," he said.

Market experts said the failed delisting will put downward pressure on the stock.

The stock could hover around ₹100 now. Most business verticals of the group are at the lower end of the business cycle. said SP Tulsian, founder of SP Tulsian Investment Advisory. "The bad precedence left by the group over the years is still fresh in the memory of institutional investors," he added.

The consensus analysts price target for the stock at present is ₹150. About 11 analysts have 'buy' rating on the stock and only one has a 'sell' rating. The stock has doubled from its March lows of ₹60 per share. It tanked nearly 12 per cent last week amid uncertainty over the fate of delisting.

It remains to be seen where the stock settles as the delisting equation is out of the way. The delisting bid also cost Vedanta its place in the bluechip-oriented Nifty50. In July, NSE replaced the stock with HDFC Life in the index, citing "proposed voluntary delisting".

# Ministry of Environment Forests & Climate Change, Regional office, Chenna

Government of India Vide Letter No. F.NO.4-TSC167/2020-CHN/666 Dated 26.08.2020 has granted Stage-I clearance with the following conditions for Diversion of 9.2219 Ha. of Forest Land in Lankapalli Rf of Sathupalli Division for establishment of Sathupall Railway Station (part) and laying of Railway line (SCCL private siding) to JVR 0C-11 CSP between Bhadrachalam road to Sathupalli in Khammam District in favour of The Singareni Collieries Company Limited, As for the instructions of The Principal Chie Conservator of Forests, Telangana State. The above Government of India approval is

. 1.The legal status of forest land shall remain unchanged; 2.The boundary of the diverted forest land shall be suitably demarcated on the ground at the project cost, as per the directions of the concerned Divisional Forest Officer; 3.Compensatory Afforestation and its maintenance shall be taken up by the Forest Department over 20,00 Ha, of degraded forest area in Compt. No.156 of Lankapally RF and Jagannadhapuram Beat Rudrakshapally Section, Sathupalli Range of Sathupalli Divisional the cost of the User Agency: 4 The State Forest department shall certify that no plantation / activities was taken up under any scheme, over the degraded forest area identified and accepted for raising compensatory afforestation: 5. The CA area and CA scheme shall not be changed without prior permission of the Central Government; 6.The State government shall charge the net Present Value (NPV) for the 9.2219 ha. forest area to be diverted under this proposal from the user Agency as per the orders of the Hon'ble Supreme Court of India dated 30.10.2002, 01.08.2003, 28.03.2008, 24.04.2008 and 09.05.2008 in IA No.566 in WP (C) no.202/1995 and as per the guidelines issued by the Ministry vide letter No.5-1/1998-FC (Pt.11) dated 18.09.2003, as well as letter No.5-2/2006-FC dated 03.10.2006 and 5-3/2007-FC dated 05.02.2009 in this regard 7.Additional amount of the NPV of the diverted forest land, if any, becoming due after finalization of the same by the Hon'ble Supreme Court of India on receipt of the repor from the Expert Committee, shall be charged by the State Government from the User Agency. The User Agency shall furnish an undertaking to this effect; 8. The User Agency shall restrict the felling of trees to minimum number in the diverted forest land and the trees shall be felled under the strict supervision of the State Forest Department and the cost of felling of trees shall be deposited by the User Agency with the State Forest Department; 9. All the funds received from the User Agency under the project shall be transferred/deposited to respective State CAMPA fund only through the portal (https://parivesh.nic.in); 10.State Government shall issue working permission only after ensuring submission of RoFR certificate and the complete compliance of the FRA, 2006 shall be ensured by way of prescribed certificate from the concerned District Collector 11 The layout plan of the proposal shall not be changed without prior approval of Centra Government; 12.Sufficient firewood, preferably the alternate fuel, shall be provided by the User Agency to the labourers after purchasing the same from the State Fores Department or the Forest Development Corporation or any other legal source of alternate fuel; 13.No additional or new path will be constructed inside the forest area for the transportation of construction materials for execution of the project work: 14.The compliance report shall be uploaded on e-portal (https://parivesh.nic.in); 15.Prefabricated structures should be used to the maximum possible extent to reduce the extent of disturbance in the habitat; 16.The debris / earth excavated during the track laying work should be disposed off or reused suitably so that the natural drainage of the area is not blocked. Materials to be used for construction should be brought from outsides the forest area; 17.Disturbance shall be kept minimum by creating labour camps outside the forest area as far as possible, 18. The State Forest Department shall translocate the tress, wherever feasible, instead of felling, at the cost of User Agency 19. Work shall be taken up only during day time; 20. The User Agency shall construct bridges as proposed in the proposal. An amount claimed to be deposited by the SCCL to the R&B for road over bridge shall not be utilized for any other purpose; 21. Appropriate soil conservation measures shall be taken to reduce silt load in the run-off to avoid negative impact on the water bodies; 22. Disturbance shall be kept minimum by creating labour camps outside the forest area as far as possible and it shall be the responsibility of the User Agency to ensure that the labourers & staff engaged in execution of work do not destruct nearby forest flora & fauna; 23.The forest land shall not be used for any purpose other than that specified in the project proposal; 24. The forest land proposed to be diverted shall under no circumstances be transferred or sublet to any other agencies, department or person without prior approval of Govt. of India; 25. The forest land area utilized for the project shall not exceed 9.2219 Ha. and the forest area diverted shall not be used for any purpose other than those shown in the diversion proposal. The User Agency shall furnish an undertaking to this effect; 26.The User Agency and the State Government shall ensure compliance to the all acts, rules, regulation and guidelines of the Ministry and court orders if any, for the time being in force, as applicable to the railway line projects; 27. Any other conditions that the Central Government or DDG (Central) of Regional Office, Chennai may impose from time to time in the interes of afforestation, conservation and management of flora and fauna in the area, shall be complied by the User Agency: 28. In the event of failure to comply with any of the above conditions the User Agency is liable for penal action provision under FCA, 1980 and quidelines made thereunder. (L. Chandrashekar) Deputy Inspector General Of Forests (Central PR/2020-21/KGM/EST/49

R.O. No.1005-PP/CL-AGENCY/ADVT/1/2020-21 Dt.09.10.2020

### RISHI TECHTEX LIMITED CIN: L28129MH1984PLC032008

Registered office: 612, Veena Killedar Ind. Est., 10-14, Pais Street, Byculla (West), Mumbai-400 011. Tel No. 022-23075677/23074585 Fax No. 022-23080022 WEB: www.rishitechtex.com Email: info@rishitechtex.com

### NOTICE OF 36™ ANNUAL GENERAL MEETING INFORMATION ON REMOTE E-VOTING, BOOK CLOSURE AND RECORD DATE

otice is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Member of Rishi Techtex Limited is scheduled to be held on Thursday, 5th November, 2020 a 11.00 a. m. through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) t ansact the business as set out in the Notice of the 36th AGM.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Year ende 31st March, 2020 have been sent today i. e. on 12th October, 2020 via email, to all the Members whose email ids are registered with the Company / Depository Participant(s) The Annual Report alongwith the Notice of the AGM, are also available on the website of the Company at www.rishitechtex.com. Members having Demat Account and who have not yet registered their E-mail Id's for

by sending an E-mail to Company's email id: info@rishitechtex.com or to the Company Registrar & Transfer Agent, M/s. Adroit Corporate Services Private Limited, email id andeeps@adroitcorporate.com mentioning their folio number. Members are requested to keep their E-mail Id's updated in the Demat account or with the Company as th lembers holding shares either in physical form or dematerialised form, as on cut-off date i.e. Thursday, 29th October, 2020, can cast their votes electronically on all the

eiving documents in electronic form are requested to register their E-mail Id's wit

heir Depository. Members having shares in physical form may register their E-mail Id's

pusinesses set forth in the Notice of the AGM, through remote e-voting facility or through electronic voting facility during the AGM provided by Central Depository Services (India compliance with the Provisions of section 108 of the Companies Act. 2013 and the

Rules made thereunder and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended; all the members informed that

The Company is providing remote e-voting facility to its members to cast their vot by electronic mean on the resolutions set out in the Notice on 36th AGM. The remote e-voting shall commence on Sunday, 1st November, 2020 (9.00 a. m. IST)

The remote e-voting shall end on Wednesday, 4th November, 2020 (5.00 p. m. IST) The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or elect voting during the 36th AGM is Thursday, 29th October, 2020.

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of Notice of 36th AGM alongwith Annual Report as on the cut-off date i.e. Friday, 9th October, 2020 but before remote e-voting cut-off date i.e Thursday, 29th October, 2020 may obtain the login ID and password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com However, if he / she is alread registered with CDSL for remote E-voting then he / she can use his / her existing Use ID and password for casting vote. If he / she forgets his / her password, he /she ca reset his / her password by using "Forgot User Details/Password" option available or www.evotingindia.com or contact CDSL at Toll Free No.: 1800-22-5533.

In case of any grievances, queries or issues regarding remote e-voting proces Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and remote e-votin manual available at www.evotingindia.com under help section or may contact Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M Joshi Marg, Lowe Parel (East), Mumbai-400 013, or write an Email at helpdesk.evoting@cdslindia com or Toll Free No.: 1800 -22- 5533.

The remote e-voting shall not be allowed beyond Wednesday. 4th November. 2020 (5.00 p. m IST).

Members who did not cast their votes by way of remote e-voting shall be able t exercise their rights at the 36th AGM by way of electronic voting facility provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) during the 36th AGM. Members who have cast their votes by remote e-voting may also attend the 36th AGM

but shall not be entitled to cast their vote again. A Member whose name appears in the Register of members or in Register of beneficial owners as on the cut-off date shall b entitled to avail the facility of remote e-voting and electronic voting during the AGM. The Company has appointed M/s. Sudhanwa S. Kalamkar & Associates, Practicin

Company Secretaries to act as a Scrutinizer, to scrutinise the remote e-votin

process and electronic voting during the 36th AGM. otice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Act read the elevant Rules framed thereunder and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed om Friday, 30th October, 2020 to Thursday, 5th November, 2020 (both days inclusive

By Order of the Board

Place: Mumba **Gauri Gangal** Date: 12.10.2020

for the purpose of 36th AGM.

## Xsidbi

#### SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA Request for Expression of Interest for Hiring of Agencies

SIDBI intends to hire different agencies for i) Development of various marketing & promotional products like Audio Video Documentary Film etc. & ii) Design & Development of Standard Product viz. Techno-Financial Analysis Tool for evaluation of Energy Efficiency sub-projects under DBSE Project

For more details, interested firms may visit the tender page on websites www.sidbi.in, http://prsf.sidbi.in/&https://eprocure.gov.in/epublish/app. The last date for submitting the Expression of Interest (EoI) is November 11, 2020 (16:00 hours).

Chief Technical Specialist

Green Climate and Sustainable Development Initiatives, SIDBI, New Delhi

### Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

SACOS INDIGO PRIVATE LIMITED (CIN - U24222MH1985PTC214671)

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

Invitation of Expression of Interest was published by the Resolution Professional 26/09/2020 and the last date for submission of Expression of Interest was 12/10/2020. Th Members of COC have authorised the Resolution Professional to extend the last date submission of Expression of Interest from prospective Resolution Applicants. Applications are invited for submission of Expression of Interest for putting forward a resu

lution plan in the Corporate Insolvency Resolution Process of Sacos Indigo Private Limite For the extended last date for submission of Expression of Interest in Form G, EG Submission alongwith eligibility criteria, please visit

https://insolvencyandbankruptcy.in/cirp/sacos-indigo-private-limited

IBBI/IPA-002/IP-N00360/2017-2018/1105

SECOND ADDENDUM TO THE E-AUCTION SALE NOTICE

ABHISHEK CORPORATION LIMITED - IN LIQUIDATION

( CIN: L51491PN1993PLC073706 )

Order passed by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench dated 11th March 2019)

This is second addendum to the E-auction sale notice published on August 20, 2020

301, A Wing, B S E L Tech Park, Sector 30

For Sacos Indigo Private Limited

## **ഒ CSB Bank**

#### NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Bank will be held on Monday, October 19, 2020, inter alia, to consider and approve, the Unaudited Financial Results of the Bank for the quarter and half year ended September 30, 2020.

Pursuant to Regulation 46(2) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the information contained in this notice is also made available on the Bank's website at https://www.csb.co.in under 'Investor Relations' section and also on the website of the stock exchanges viz.. BSE Limited at https://www.bseindia.com and on the National Stock Exchange of India Ltd., at https://www.nseindia.com.

Place: Thrissur Date: October 10, 2020

Sijo Varghese Company Secretary

CSB Bank Limited (Formerly The Catholic Syrian Bank Limited) Regd. Office: 'CSB Bhavan', Post Box No. 502, St. Mary's College Road. Thrissur - 680020, Kerala, India.Tel: +91 487-2333020 Fax: +91 487-2338764 | Website: www.csb.co.in | Email: board@csb.co.ir Corporate Identity Number: L65191KL1920PLC000175

and thereafter first addendum published on 14th September 2020 by the undersigned to the public in general regarding sale of assets of Abhishek Corporation Limited (Corporate Debtor) forming part of Liquidation Estate under the provisions of The Insolvency and Bankruptcy Code, 2016. The addendum is being published to further extend timelines pertaining to the said auction The revised timelines shall be as follows:-October 31, 2020 ( instead of October 14, 2020 ) E Auction Date

Site Visit and Inspection Till October 24, 2020 (instead of October 8, 2020) ast Date for EMD and October 27, 2020 (instead of October 9, 2020) Refer Revised E-auction Process Memorandum containing E-auction Bid Form, Declaration, Terms & Conditions of E-Auction, Eligibility Criteria, UPDATED TIMELINES & Other Details TimeLines & Conditions of E-Auction, Eligibility Criteria, UPDATED TimeLines & Other Details containing E-auction Bid

All other details not specifically amended by this publication shall remain same a ner the original Sale Notice dated August 20, 2020. Kshitiz Gupta,

Date: October 12, 2020.

**MUTUAL** 

Liquidator - Abhishek Corporation Limite Registration No. : IBBI/IPA-002/IP-N00721/2018-19/12140 Email ID: abhishek.liquidation@gmail.com Registered Address: Flat No. C/104, Lotus CHSL, Gundecha Valley of Flowers, Thakur Village, Kandivali East, Mumbai - 400 101

#### 5 HDFC MUTUAL FUND BHAROSA APNO KA

**HDFC Asset Management Company Limited** 

A Joint Venture with Standard Life Investment CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: cliser@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

#### Half-Yearly Portfolio Statement of Schemes of HDFC Mutual Fund

NOTICE is hereby given that the statement of a complete Portfolio of the Schemes of HDFC Mutual Fund ("the Fund") for the half-year ended September 30, 2020 has been hosted on the website viz. www.hdfcfund.com and on the AMFI website viz. www.amfiindia.com.

Unit holders can submit a request for a physical or electronic copy of the statement of scheme portfolio by any of the following modes:

(i) call on our toll free number(s):

Within India: 1800 3010 6767 / 1800 419 7676;

From abroad: 91 44 33462406; or (ii) email us at cliser@hdfcfund.com; or

RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Place: Mumbai

Date : October 09, 2020

(iii) SMS 'HDFCMF' to 56767 and the call center of the Fund will get in touch to cater the requests. For HDFC Asset Management Company Limited

**Authorized Signatory** MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME

K.SELVANAYAGAN

THE RAMCO CEMENTS LIMITED

**NOTICE** 

(Listing Obligations and Disclosur

Requirements) Regulations, 2015, Notice

nereby given that a Meeting of the Board

Directors of the Company will be held o Monday, the 2<sup>nd</sup> November 2020 to conside

nter-alia the Unaudited Standalone an Consolidated Financial Results of the

Company for the quarter and six month

and at www.bseindia.com an vw.nseindia.com, the websites of the Stoc

Exchanges where the shares of the Company

For THE RAMCO CEMENTS LIMITED

ending 30<sup>th</sup> September 2020. This information is also available on th

Regulation 47(1)(a) of SEB

#### वडुजातील ए.टी.एम.मध्ये पैसे 'असतील तर मिळतील'चा कार्डधारकांना अनभव

सातारा, प्रतिनिधी

**खटाव** तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडुज नगरीत सध्या विविध बँकेच्या शाखा व ए. टी. एम. यंत्रणा उभी आहे. पण अलिकडच्या काळात बँक खात्यात रक्कम जमा असताना ही यंत्रणेत पैसे शिल्लक राहत नसल्याने 'असतील तर मिळतील ' याचा अनुभव राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांच्या खातेदार खाजगी बँकांच्या खातेदार कार्डधारकांना येत आहे. याबाबत माहिती अशी की, भागात शेती व इतर व्यवसाय तसेच घरगती . जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी साठी अनेक लोक वडुज या तालक्याच्या ठिकाणी येतात <u>बँके</u>नील खात्यावर जमा असलेले पैसे काढण्यासाठी ए टी एम कार्डधारकांना एका ए टी



एम यंत्रणेत पैसे काढण्यासाठी किमान चार ते पाच विविध बँकेच्या ए टी एम केंद्राकडे जावे लागते. सध्या पाच दिवसाचे आठवड्यातील कामकाज काही बँकेत होत असल्याने पैसे काढण्यासाठी ए टी एम चा वापर शनिवारी व रविवारी करावा लागतो. परंतु, बऱ्याच वेळा ए टी एम यंत्रणेतील पैसे दुपारपर्यंत संपत असल्याने अनेक गरजवंतांना हात उसने पैसे आणावे लागतात काहींना खात्यात रक्कम शिल्लक असतानाही उधारीवर वस्तू खरेदी केल्याशिवाय पर्याय उपलब्ध होत नाही. काल सामाजिक डॉ महेश गुरव यांच्या प्रयत्नाने वडुज येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल कार्द्रधारकांच्य कार्ड मधून पेट्रोलचे पैसे घेतले तसेच मानवता भावनेतून जादा पैसे देऊन कार्डधारकार्च तात्पुरती अडचण दूर केली. कार्डधारकांना असे पैसे देणे शक्य नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेने किमान सुट्टीच्या दिवशी ए टी एम यंत्रणेत ज्यादा पैशाचा भरणा करावा म्हणजे गरजवंतांची गरज भागेल अशी अपेक्षा सेवानिवत्त कर्मचारी व बँकेचे खातेदार यांनी केली आहे

## राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्रीय

पिंपरी, प्रतिनिधी

आगामी निवडणकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्रीय झाली आहे. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल शंकरराव वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतखाली युवक काँग्रेसची आढावा बैठक बैठकीत विपल विलास नुकतीच पार पडली. बैठकीत युवकांचा पक्षप्रवेश, तसेच शहरातील विविध विषयांवर

चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्षे, सरचिटणीस पंडित गौतम आगा यांची राष्ट्रवादी यवक काँग्रेस पिंपरी चिंचवड प्रभारी शहराचे म्हणन तसेच, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर व प्रदेश सरचिटणीस संदीप (लाला) चिंचवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध विषयांवर चर्चा या बैठकीत चर्चा झाली. तसेच महानगरपालिका निवडणुक लक्षात घेत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.

तापकीर (उपाध्यक्ष - पिंपरी चिंचवड शहर), संदीप दत्तू धाइंजे (चिंचवड विधानसभा सरचिटणीस), प्रकाश गुलाब म्हस्के (चिंचवड विधानसभा संघटक) यांना नियुक्ती देण्यात आली. तर. हेमंत बालघरे .ओंकार शिंदे ,करण चव्हाण, शुभम दुसिया,अजहर शेख आदी युवकांनी युवक काँग्रेसमध्ये

# आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्रीय पोलिसावर उपचार सुरू



#### १२० पोलिसांना कोरोनाची लागण तर १९६ कोरोनामुक्त

मुंबई, प्रतिनिधी

राज्यात प्रनिवारी दिवसभरात पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर १९६ पोलीस कोरोनामुक्त होऊन घरी गेले, सध्या २ हजार २२६ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत राज्यात २४ हजार ९८२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली होती. त्यात २ हजार ७३६ पोलीस अधिकारी तर २२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शनिवारी दिवसभरात १२० पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर १९६ पोलीस कोरोनामुक्त झाले

त्यामळे आतापर्यंत कोरोनामक्त झालेल्या पोलिसांची संख्या २२ हजार ४९६ झाली आहे. त्यात २ हजार ४४१ पोलीस अधिकारी आणि २० हजार ०५५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सध्या राज्यात २ हजार २२६ पोलिसांवर उपचार सुरु आहेत. त्यात २७० पोलीस अधिकारी आणि १ हजार ९५६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे शनिवारी एका पोलीस अंमलदाराचा मृत्यू कोरोनामुळे त्यामळे झाला. ञ्चाता. (जानुः ....... आतापर्यंत २६० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात २५ पोलीस अधिकारी तर २३५ पोलीस ्र पालीस जाहत. दुसरीकडे आतापर्यंत ° कर्मचारी

कल्पांतर्गत २ लाख ४० दता ३७२ पोलिसांवर जमावाकडन हल्ला झाला.

त्यात ८९८ पोलिसांनी अटक केली कोविद्धसंदर्भात आतापर्यंत १ लाख १३ हजार ९१८ कॉल मख्य नियंत्रण कक्षाला प्राप्न बाले अहेत. लॉकडाऊननंतर राज्यात १ हजार ३४७ अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यांत ४० हजार ४०८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९६ हजार ५६८ वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून ३० कोटी ७७ लाख ७४ हजार ९३२ रुपयांचा दंड वसुल केला आहे.

#### परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका

**रत्नागिरी, प्रतिनिधी-** परतीच्या पावसाचा फटका कोकणातील आहे. शनिवारी रात्री पडलेल्या भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे कापलेली शेती पाण्यात भिजली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे

गेले काही दिवस ढगाळ वातावरण वगळता पाऊस पडत नव्हता, त्यात भातशेतीही तयार झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापायला तयार सुरुवात केली होती. अनेक ठिकाणी भात कापून शेतात ठेवण्यात आलं होतं.

#### उरण शहरात गाडीला लागली आग! जीवितहानी टळली

उरण, प्रतिनिधी

येथील गजबजलेल्या रस्त्यावरील तिसाई शोरूमजवळ एका गाडीला आज संध्याकाळी लागली. प्रसंगावधन स्थानिकांनी वेळीच राखत खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ रलला आहे गाडी जलाली कोणतीही जीवितहानी असून द्याली नाही

उरण शहरातील कोटनाका येथील तिसाई शोरूमच्या समोर आज सायंकाळी ७ च्या सुमारास एका गाडीतून

येताच प्रसंगावधन राखत चालक बाहेर पडताच गाडीने पेट घेतला. स्थानिकांनी त्वरित आग विझविण्यासाठी प्रयत्न सरू करीत अग्रिशमन दलाला पाचारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाने येऊन आग आटोक्यात आणली. शहरातील भरवस्तीत गाडीला लागण्याची घटना घडली. मात्र वेळीच ही आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आगीत कोणतीरी जीवितहानी झाली नाही. आगीचे

#### खटावला तहसिलदारु देता का कोण तहसिलदारें ? बदलीनंतर मागणी

सातारा, प्रतिनिधी

**सध्या** कोरोना महामारी मुळे खटात तालुक्यात लोकांना सुविधा देण्यासाठी दिले जात आहे. पाधान्य . जिल्हाधिकाऱ्यांच्या सातारा अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती संपूर्ण नियंत्रण करीत आहे.तालुका .. पातळीवर तहसिलदार यांच्या आदेशानुसार महसुली व आपत्ती निवारण बाबत कामकाज केले जाते. परंतु सध्या प्रशासकीय बदल्यामुळे नेमून झालेल्या पदावर तत्कालीन तहसिलदार

हजर झाले याला अपवाद खटाव तालुका असून अद्याप तहसिलदार दालनाच्या दरवाज्याचा राला निघाला -नसल्यामळे खटाव तहसिलदार देताय का कोण तहस्मिलदार ? अस म्हणण्याची पाळी खटावकरांवर आली आहे.

याबाबत नागरिकांनी दिलेली माहिती अशी खटाव तालुक्याचा कार्यभार हा वडुज नगरीतून होत आहे. महसुली कामकाजनिमित तसेच जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले असे विविध दाखले काढण्यासाठी दररोज शेकडो लोक वडुज कार्यालयात भेट देतात. सध्या तत्कालीन तहसिलदार अर्चना पाटील यांची प्रशासकीय बदली होऊन त्या मांगली कार्यालयात रुजू झाल्या पण त्यांच्या जागी नियुक्ती झालेले खटावचे तहसिलदार किरण जमदाडे यांच्या चांगल्या कामाची नोंद्र घेऊन त्यांना येथून खटावला सोडण्यात आले नाही.

पर्यायी खटावचे नायब तहसिलदार सिताकांत शिर्के यांच्याकडे तहसिलदार पदभार सोपविण्यात

आइसरेगाव. देशमाने. बोकटे.

#### दिव्यांगांसाठीचा पाच टक्के निधी खर्च न केल्या प्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाई

येवला, प्रतिनिधी

टित्यांगां**या**ठीचा पाच टक्के निधी खर्च न केलेल्या ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे. पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील आहेरवाडी आंबेगाव, बाळापूर, भारम, धामोडे डोंगरगाव, गवंडगाव, जळगाव नेऊर. कातरणी. खैरगव्हाण. मानोरी बुद्रुक, मुखेड, नागडे नायगव्हाण, पारेगाव, पाटोदा, राजापूर, साताळी शिरसगाव लौकी सोमठाण देश, सुरेगाव रस्ता, ग्रामपंचायतींनी असणारा पाच विसापूर या टक्के निधी खर्च न केल्याची तकार प्रहारने निवेदनात केली आहे

दिल्यास त्यांच्या अडचणी दर होऊ शकतील, असे निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींनी हा निधी खर्च न केल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींवर . कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा या ग्रामपंचायतींव कारवाई केली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली ग्रामपंचायतीवर कारवाई झाल्यास प्रहार स्टाइल तीव्र निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्ष तालकाप्रमख अमोल फरताळे प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन संपर्कप्रमख सचिन नार्दकवाडे जनार्दन गोडमे शंकर गायके, संजय मेंगाणे आदींसह पदाधिकारी -कार्यकर्त्यांच्य

#### कोव्हीड रुग्णालयात चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

मुंबई, प्रतिनिधी

कोव्हीड रुग्णालयात चोरी करुन पळून गेलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. आसिफ इद्रीस पठाण असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध ३० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे, अटकेनंतर ाला दिडोंशी पोलिसांच्या करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक महेश तावडे यांनी मांगितले

काही दिवसांपूर्वीच यातील तकारदारांच्या वडिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे त्यांना गोरेगाव येथील एका कोव्हीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तिथे असतानाच

त्यांच्याकडील बॅग चोरी केली होती त्यात मोबाईल कॅश आणि इतर कागदपत्रे होती, याप्रकरणी दिडोंशी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद होताच त्याचा संमातर तपास गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुरु केला होता. हा तपास सुरु असतानाच सीसीटिव्ही आणि तांचिक प्राहितीतकत जोगेपत्री येथून आसिफ पठाण याला पोलीस निरीक्षक महेश तावडे, विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड, अमोल राणे व अन्य पोलीस पथकाने शिताफीने अटक केली. चौकशीत आसिफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध त्याच्याविरुद्ध घरफोडी सोनसाखळी चोरीचे प्रत्येकी वाहनचोरीचे नऊ तसेच इतर सतरा गन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी १६ गुन्ह्यांत त्याला

### मुरबाड नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकिय पक्ष्याच्या गतीविधींना वेग

मुखाड, प्रतिनिधी

निश्चित कारण समजले नाही

मरबाड नगरपंचायत च्या विद्यमान उ नगरसेवकांचा कार्यकाल संपत येत असल्यान मर्वच गजिक्य प्रशांनी निवडणकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे पण तालुक्यातील भाजपला शह देणे म्हणजे आमदार किसन कथोरे याना टक्कर देणे असे समीवनण असल्याने सध्या णितसेने व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पक्ष ही टक्कर देऊ शकत नाही असे जरी वाटत असले तरी . सर्वपक्ष विरुद्ध भाजप अशी निवडणूक रंगेल अशी राजकीय चर्चा मुखाड मध्ये सुरू आहे शिवसेनेचे मागील निवडणुकीत

तीन नगरसेवक निवडून आले होते तर अपक्ष , काँग्रेस,व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी १ असे उमेदवार निवडून आले होते तर भाजपकडे १७ उमेदवार नसताना . शिवसेनेच्या एका गटाला घेऊन भाजपने पक्षाचे १७ उमेदवार उभे केले व ११ उमेदवार निवडून आणले मात्र या नंतर

सर्व पक्ष विरोधात भाजप अशी रंगत होण्याची शक्यता

कुठलेही विकास काम करण्याची संधी, निधी मिळत नव्हते . या बाबत त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना वारंवार सांगितले पण या कडे कानाडोळा झाल्याने शेवटी पक्ष त्याग त्यांना भाजप मध्ये प्रवेश करावा लागला तर एकमेव अपश्च उमेदवार ही पदी विराजमान आहे तर राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेविका ही भाजपमय झाल्या काँग्रेस नगरमेवक आज ही काँग्रेस चा असला

तरी १६ विरुद्ध १मत काय करणार ? अशी परिस्थिती होती पण आता मुखाड नगरपंचायत च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे , प्रत्येक नगरसेवकांचा स्वतः चा विकास पाहिल्याने आज प्रत्येक पक्षातन नगरसेवक होण्यासाठी स्पर्धा सुरू आहे पण आमदार किसन कथोरे यांनी व खासदार पाटील यांच्या उपस्थितीत मुखाड भाजपने निवडणक पर्व तयारी करताना जम्बो शहर कार्यकारणी करून पुन्हा सत्ता काबीज करण्याचे ठरविले आहे. मुरबाड मधील अनिधकृत गाळे बांधकाम, अतिक्रमण, नळपाणी जोडणी मधील सावळागोंधळ सर्वांसाठी घर, विकासकामातील भ्रष्टाचार दिव्यांग निधी , यातून नगरसेवक वर्गाचा विकास पाहून भाजपला रोखायचे असेल तर मुखाड मध्ये कुठलाही एक पक्ष हे करू शकणार नसल्याचे दिसत असल्याने सर्व पक्ष विरुद्ध भाजप असाच निवडणुक लढा रंगणार असे चित्र आहे मात्र भाजप व शिवसेना यांची स्थानिक पातळीवर युती

होणार असल्याचे ही कुजबुज सुरू आहे.

रिषी टेकटेक्स लिमिटेड सीआवास : L28129MH1984PLC032008 नोंदणीकृत कार्यालय : ६१२, योणा किल्लेदार इंड. इस्टेट, १०-१४, पायस स्ट्रीट, भावस्वका (पियम), मुंबर्ड - ४०० ०११. दूर क्र. ०२२-२०७५६७७/२०७४/८५, फैक्स क. ०२२-२३०० वेबसाइट : www.rishitechtex.com ई-मेल : Info@rishitechtex.co व्यवस्थान परण (श्रांक) पुरस्क हैं. ५० सोवंदर, २००० ते ती है , १,०० कातव है जब एक्टिया पूर्ण की का रिवार विकास विकासित करणाविकी हिंदी कर स्वार के स्वर के स्वार के स्वर के स्वार के स्वर के स्वार के स्वार के स्वर के स्वार के स्वार के स्वर के स्वर के स्वार के स्वर के स्वार के स्वार के स्वर के

#### घाटकोपर येथे वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांची आत्महत्या एकाने गळफास घेतला तर दुसऱ्याने विहिरीत उडी मारली शनिवारी दुपारी आपल्या

मुंबई, प्रतिनिधी

घाटकोार रोशे टोन घटनेत दोन वेगवेगळ्या आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यापैकी एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून तर दुसऱ्या तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोन अपमृत्यूची करुन तपासाला सुरुवात केली आहे. या वृत्ताला पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांनी दुजोरा दिला आहे. तुषार अंकुश फदाले घाटकोपर येथील पार्कसाईट वर्षानगर परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याला कावीळ झाली होती, त्यावर त्याने औषधोपचार घेतले होते. मात्र आजारामळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने

आत्मद्रला केली हा प्रकार नंतर तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनाम येताच त्यांनी त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यातन तषारने आजाराला आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना ताजी असतानाच रविवारी सुमीत शिशुपाल या २१ वर्षांच्या तरु त्याच परिसरातील विहिरीत मृतदेह सापडला. सुमीत हा पार्कसाईटच्या नवरत्न सोसायटीमध्ये राहत होत त्याने गत्रीच विहिरीत उडी होती. त्याच्याकडे पोलिसांन एक सुसायट नोट सापडली असून त्यात त्याने आपल्या आत्महत्येला जबाबदार नसल्याचे नमूद



#### बोली आमंत्रण सूचना

एसपीएच सेक्टर ११, अतिरिक्त २ सबमर्सिबल पम्प सेट्सची तरतूद खारघर येथे व संलग्न विद्युत कामे

सिडको महाराष्ट्र मर्यादित हे खालील निर्देशित कामाकरिता अशा प्रकारचे काम पूर्ण केलेल्या सिडको लि. वा केंद्र सरकार वा महाराष्ट्र राज्य व त्यांच्या उपक्रमांकडे वर्ग ''बी'' व त्यावरील श्रेणीत नोंदणीकृत राज्य व त्याच्या उपक्रमाकड वर्ग "बी" व त्यावरील श्रणात नांदणाकृत असलेल्या, अनिवार्य पात्रा आईतांची पूर्तक करित असलेल्या विद्युष परवानाधारक कंत्राटदारांकडून ई-टेडिए प्रक्रियेच्या माध्यमातृत 'ऑनलाइन' नगवार दराने शतमान बोली मागवीत आहेत. 'त कामाचे चर्णन : एमपीएस मेक्टर ११, खारध येथे अतिरिक्त २ सवमर्मिवल पम्प सेट्सची तरतृत व संलान विद्युत कामे. २. सी. ए. क्र:

सवमासिवल पेम्प सद्भवा तात्तुव संस्ताना वाबुत काम. २, सा. १, क्राः १९ (सिव्हें) ह्ये (इलोविड्रकल-127)) १०२००-२१, ३, ब्रोलांकसिता लागणारे मृत्यः इ २२, ४३, ६३७, १०, ४, इठे. इ २२, ५००,००, ५, नोंदणीकरणायां: वां- वो वा वायातील, ६, कार्यपुत्ता कालाव्यां । १८० दिवस (पावसाका समाविष्ट), ७, निवंदा प्रक्रिया मृत्यः इ १, १८०/ - १८४, औएसटी समाविष्ट) (इ १०००) - वोली शुल्क + इ १८०/ - १८%

बोली कार्यक्रम वेबसाइट mahatenders.gov.in वर दि. १४.१०.२०२० रोजी सार्व. ५.०१ पासून उपलब्ध असेल. कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल - मेट्री)

۲.	कॉर्पोरेट प्रशासीचे नाव	मे. रियोर्स वर्ल्ड एक्झिम प्रायखेट लिमिटेड	
	कॉर्पोरेट प्राणकोची संस्थापन दिगांक	08.77.7070	
	कॉर्पोरेट प्राणको संबंधित/गोदणीकृत असलेले प्राधिकारी	आरओपी, मुंबई	
٤.	कॉर्पोरट ऋणकोचा कॉर्पोरट आयोटिटी नंबर/ लिपिटेड लाएबिलिटी आयोटिकिकेग्रान नंबर	U52300MH2010PTC209836	
۹.	व्हॉपॅरिट अनव्होच्या गेंदणीकृत कार्यालयाचा पत्ता व मुख्य कार्यालय (काही असल्यास)	६०६, इक्लोहाक्रम, विश्वेष्ट्यर गार, ऑफ आरे रोड गोरेगाव (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०६६,	
١.	व्हॉपॅरिट ऋणकोची दिवाळखोरी प्रारंभ दिनांक	हि. १९.११.२०१९ (प्रमाणित प्रत हि.२१.०१.२०२० रोजी प्राप्त)	
9.	व्यास्त्र्याच्या अधिव्यक्तीचे आयंत्रण दिवांक	: १२.१०.२०२०	
٤.	য়ান্তিকৈয়া অনুকার ২৭ (২) (চ্ছ) অ্রার্টার ক্রমের অবনিধারোধী ঘাররা ক্রমেক্সরা	संबंधित उराज अधिकाऱ्यांगा ई-मेल ip.resourceworld@gmail.com रूप मान्यमातुर असआरपी/आरपी यांच्याकडे चीकशी करूर पात्रजा तपशील प्राप्त करता येड एक्टेल.	
۲.	অনুকটার ২৭ ए অারণার লালু আবারারী বিকাশ	अपुरुक्षेत्र २९ ए अंतर्गत लागू अपात्रतेले किया हे आपकीशी २०१६ च्या लागू तालुकी व त्याअंतर्गत संस्थापित विकिथ गांतर्गत असतील, ई-मेल ip.resourceworldigmail.com च्या माध्यमानुह आपआरवी/आरवी प्रांच्याको स्टिस्टी करू सहस् माहिसी प्राप्त करता बेळ इन्वेकर.	
to.	रमारप्याच्या अध्ययक्तीच्या स्वीकृतीची अतिम तारीख	ft. 79.20.2020	
₹-	संभाव्य ठराव अर्जहारांची तात्पुरती सूची जारी होण्याची तारीख	R. 24.20.2020	
₹₹.	जात्पुरत्या सूचीकरिता इरकती सादर करण्याची अतिम तारीख	वि. ६१.१०.२०२०	
? b.	संभाव्य उत्तव अर्जहारांची अंतिम सूची जारी होण्याची तारीख	वि. ०५.११.२०२०	
₹8.	संभाव्य ठाव अर्वदारंगाठी माहितीचे ज्ञापन, मृत्यांकर निकय तसेच ठाव आराखक्र्याची विनंती सादर करण्याची तारीख	R. 25.20.2020	
t Sq.	ठराव आराखहा, मूल्यांका निक्य, माहिती ज्ञापन (''आयएम'')व पुढील माहिती प्राप्त करण्याच्या विशंतीचे स्वक्रप	आवआर्थी/आरपी हे इम्प्रॉलक्ट्यी ऑन्ड सॅक्ट्यूपी सोड २०१६ स त्याओर्जन संस्थापित विविध्यानांतर्जन विकि स्वस्थात इलेक्ट्रॉलिक माध्यमानुत उपलब्ध स्वतन हेतील.	
۲ą.	उत्तव आराखडा चाहर करण्याची अंतिम तारीख	R. 24.22.2020	
? W.	ठराव अधिकाऱ्यांकडे ठराव आराखडा यादर करण्याचे स्वरूप	उराव आराखक्र्याकरिताच्या विनंतीमध्ये (आरएफआस्पी विहित अपेल.	
١٤.	मंतुरीकरिता निर्णेष अधिकानांकके उसव आसम्बद्धा सादर करण्याची अंदर्शित दिनांक	PE. 04.87.7070	
24-	ठराव अधिकान्यांचे नाव व गोंदगीकरण क्रमांक	योगेज ज्ञानचंद चौधरी IBBI/IPA-001/IP-P00454/2017-2018/10797	
₹0.	सोईकोः नींदणीकाण केल्यानुसार उराव अधिकरण्यांचे नाव, पता व ई-मेल	योगेस ज्ञानसंव सीधरी नेन अंग्रह सीसरी सार्ट्ड अन्यातंत्र्य, ८०/८४, वात्रीहो आसारी लेन, ऑफ वं. २२, २ रा मनाना, नार्डकाहेशी मुंबई = ४०० ००२, महाराष्ट्र, ई-मेल: Ca_yoqesh@yahoo.com	
₹₹.	ठराज अधिका-योक्डे पत्र व्यवहार करावयाचा पत्ता स ई-मेल	म्रांजल इंटरनॅमनल विमोलपुतान्य प्रा. लि. १०१/बी, ओम वाई निवाय, युनाप ग्रेड, विलेपार्ले पूर्व मुंबई, महाराष्ट्र ४०० ०५७, इ.मेल: ip.resourceworld@gmail.com	
२२.	पुढील तपशील उपलब्ध असम्पाचे वा प्राप्त करण्याचे ठिकाण	सदर माहिती आपआरपी/आरपी कहे ई-मेल : ip.resourceworld@gmail.com या माध्यमातून विस्तारणा करता घेईल.	
	फॉर्म जी परिपदी दिवांक	22,20,2020	

३६ ज्या एरिएएच्या पूर्वभाग्य पाराज्योग्यस्य संपत्तीचे द्रेजमं प्राणित सेले उस्तीत व अणि कारतामास्त्री ३६ ज्या (प्राण्यस्य पूर्वभाग्य प्रतिप्राण्यस्य असीत प्राण्यस्य स्त्रीत असीत व त्य पार ज्यानी helpdest.evoting/bcdslindla.com येगे विस्ती पाराज्य तर्गे प्रतिप्राण्यस्य व पाराव्यक्षं प्रति कर्तात्रस्य त्यारी, एतः रचन्ती पार्वे - इन्तात्रमात्र्य प्राण्यीच वीतीयस्थलक गौराणित अस्त्राच्या स्त्र ज्यानी प्रति प्राण्याचे विस्तान्त्रम्य अपनी व पाराव्यक्षं प्रतिप्रति प्रतिप्राण्या स्त्रीत प्रतिप्राण्याचे विस्तान्त्रमात्रम्य अस्ति व गौराज्यस्य प्रतिप्रति प्रतिप्राण्याचे स्त्रीत्रम्य अस्ति स्त्रीत्रम्य अस्ति स्त्रीत्रम्य स्त्रीत्रम्य प्रतिप्रति प्रतिप्रतिप्रति प्रतिप्रति प्रतिप्रति प्रतिप्रति प्रतिप्रति प्रतिप्रति प्रतिप्रति प्रतिप्रति प्रति